

2nd November, 2022

BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai - 400 001

National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, 5th Floor,
Plot NO. C-1, Block G,
Bandra-Kurla Complex, Bandra (E)
Mumbai - 400 051

Scrip Code: 532416

Trading Symbol: NEXTMEDIA

Sub: Newspaper Advertisement- Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Ref: Unaudited Financial Results (UFRs) for the quarter and half year ended 30th September, 2022

Dear Sir(s),

Please find enclosed herewith copy of relevant page of “Mint” (English) and “Vritta Manas” (Marathi) newspapers dated 2nd November, 2022, publishing the statement of UFRs of the Company for the quarter and half year ended 30th September, 2022, upon approval by the Board of Directors at its meeting held on 1st November, 2022.

You are requested to take the above intimation on record.

Thanking you,

Yours faithfully,
For Next Mediaworks Limited


(Harshit Gupta)
Company Secretary



Encl.: As Above



RoC starts inquiry into MG Motor India affairs

Gireesh Chandra Prasad
gireesh.p@livemint.com
MUMBAI

The Registrar of Companies (RoC) has started an inquiry into the affairs of MG Motor India and has summoned the company's top brass along with the company's statutory auditor later this month, a person familiar with the development said.

The RoC inquiry is instituted under a provision in the Companies Act which involves more than a step of seeking information but is short of full-fledged investigation, the person said. The inquiry is around suspected financial irregularities but it is too early to comment upon that, the person said.

MG Motor India acknowledged the RoC communication and said it is a law-abiding, professionally managed company that adheres to the highest standards of compliance and governance and is committed to transparency.

"We have been sent a notice seeking clarifications primarily on why we have operational losses basis our annual report for the first year of operations 2019-2020. We fully co-operate with the government authorities on all issues and are in process of providing the desired records and information to the Registrar of Companies within the stipulated time frame," the company said in a statement.

"At the same time, we would also like to state that it is impossible for any automobile company to be profitable in the very first year of its operations," the statement said, adding this is because of the huge capex investment required and the long gestation period in the highly competitive market.

Airtel for higher rates, but to keep 5G at 4G tariffs for now

Few takers for 5G in countries where it was priced higher than 4G, says Airtel CEO

Gulveen Aulakh
gulveen.aulakh@livemint.com
NEW DELHI

Bharti Airtel Ltd will keep 5G and 4G tariffs at the same levels for another six to nine months, after which it may decide on fixing 5G tariffs separately, chief executive officer Gopal Vittal said. In a call with investors after the company's second-quarter earnings on Tuesday, Vittal, however, reiterated the need for existing tariff levels to rise.

Vittal also flagged that countries like the US, Thailand and South Korea that had priced 5G differently from 4G saw very little uptake of 5G services, with only a fraction of customers of local telcos opting for the premium 5G plans.

"In some markets where operators have chosen to price 5G at 10-20% premium, what we find is that the take rate is a fraction of the full base of customers; so, in other words, the ARPU is an illusion. Ultimately, what we need for monetization is the tariff table in itself to go up... also right now (we are) just building out the network and then we take a decision as to what to do in maybe six to nine months," Vittal said.

He added that the operator was aiming to fill up its 5G capacity over time and then reform the 4G spectrum to use it for 5G as well, backing Airtel's strategy of keeping 4G and 5G tariffs the same.

Vittal said that Airtel could take the lead, especially in the postpaid segment, which has a higher share of premium customers, by taking a short-term advantage of the financial struggles faced by Vodafone Idea.

"We believe there is a serious short-term opportunity to grow share and disproportionately win quality customers leveraging the power of 5G. Given the financially pressed situation that



Airtel will expand its rural area coverage by deploying low-cost sites, which will help it gain market share profitably, said Vittal.

one of the players in the industry is going through, we feel that the moment is ripe for Airtel to pull ahead and become the decisively most aspirational brand in India. With this, we hope to take a further lead, particularly

Vittal stated that the carrier had started testing standalone 5G or 5G SA technology architecture, being deployed by rival Reliance Jio in India, which he said would be applicable to enterprise use cases.

access (FWA) services.

Vittal further stated that Airtel would expand its rural area coverage by deploying low-cost sites, which will help it gain market share profitably.

"We are now seeing over 40% of industry 4G net adds coming from rural areas and believe the time is right to bridge a substantial part of the coverage gap in mobile against the leading player in the industry," he said, adding that the carrier had developed data science models to determine deployment and sent teams to determine areas of opportunity.

Bharti Airtel's consolidated net profit rose 86% to ₹2,145 crore for the quarter ended September 2022 from ₹1,134 crore the same quarter last year, and up by 33% from June quarter profits of ₹1,607 crore. Revenues rose by more than 22% to ₹34,526 crore.

NEXT GEN	
AIRTEL aims to fill up its 5G capacity over time and then reform the 4G spectrum to use it for 5G as well	IT could lead the postpaid segment by taking advantage of the struggles faced by Vodafone Idea
THE carrier added over 300,000 postpaid users in the quarter ended 30 September	THE consolidated net profit rose 86% to ₹2,145 crore for Q2 from ₹1,134 crore the same quarter last year

in the postpaid segment," he said, without naming the No. 3 carrier, Vodafone Idea.

Airtel added over 300,000 postpaid users in the quarter ended 30 September, taking the total number to 31.5 million, which it said was the largest base of postpaid customers in the market.

Airtel executives have previously stated that the carrier will eventually move to SA depending on the demand, but in the near to medium term, it will use the non-standalone or NSA architecture.

The carrier is also testing its mmWave spectrum for fixed wireless

New hotel chains tap small cities via management deals

Varuni Khosla
varuni.k@livemint.com
NEW DELHI

Newer Indian hotel chains such as Fern, Choice Hotels, Pride, Royal Orchid, Sarovar Hotels and Lemon Tree are inking deals with developers and individual asset owners as the industry sees a jump in domestic travel.

Management contracts for key hotels are increasing as local hotel operators prefer to work with the domestic hotel management firms which offer flexibility and charge lower management fee. Additionally, not many international chains have brands that operate in this budget and mid-scale segment.

According to real estate consultancy JLL, contracts in mid-market and budget categories of Indian brands grew 74% between January and September 2022 as compared to the same period in 2019. These contracts are largely for smaller hotels with about 50 rooms on an average in tier 2 and 3 cities.

Comparatively, international operator signings went up 36% from 36 hotels with 4,794 rooms in 2019 to 49 hotels with 5,106 rooms in 2022.

India has about 150,000 branded hotel rooms.

Jaideep Dang, managing director of JLL's hotels and hospitality group, said the trend picked up post-covid. "We see a lot of conversions from privately branded hotels to chain hotels in mid-market and budget hotel categories. Owners are picking Indian



India has about 150,000 branded hotel rooms.

hotel brands to work with because Indian hotel operators are flexible with scale, product specifications, agreement terms and fees. Most of these hotels are 40-60 rooms each, which international chains do not agree to sign," said Dang.

Sarovar Hotels & Resorts managing director Ajay Bakaya said the company has a pipeline of 45 hotels in the next five years. "We have been strong both on the openings and signings. We are looking

at opening about 10 hotels a year. Most of these are new projects and in tier 3 and 4 locations. That's where we see the demand to brand hotels because there is a shortage of rooms in these areas," he said.

A city like Gorakhpur barely had two decent hotels, he said. "We performed beyond the owner's expectations in this city. We are now getting a lot of queries from such locations and there is scope to run many 80-100 room hotels. People in these locations like to spend money on weddings and that is where the big demand is and it is going unfulfilled," he said.

Experience the new Mint App
Easy to use, easy to read

- Personalized Newsfeed
- Menu of Topics
- Smooth Navigation

Markets Companies Money

India's exports decline 3.52% to \$32 bn in September

Scan QR code to Download

Next Media Works Limited
 CIN: L22100MH1981PLC024052
 Regd Office: Unit 701 A, 7th Floor, Tower-2, Indiabulls Finance Centre, Senapati Bapat Marg, Elphinstone Road, Mumbai-400013
 Email ID: investor.communication@radioone.in Website: www.nextmediaworks.com Tel No: 022-44104104

Statement of unaudited consolidated financial results for the three months and six months ended September 30, 2022

Particulars	Three months ended			Six months ended			Year ended
	September 30, 2022	June 30, 2022	September 30, 2021	September 30, 2022	September 30, 2021	March 31, 2022	
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
Revenue from operations	789	798	625	1,587	924	2,566	
Loss before exceptional items and tax	(698)	(630)	(747)	(1,328)	(1,785)	(3,072)	
Loss before tax after exceptional items	(698)	(630)	(747)	(1,328)	(1,785)	(3,072)	
Loss after tax after Non-Controlling Interest for the period (after exceptional items)	(391)	(355)	(414)	(746)	(979)	(1,702)	
Total Comprehensive loss after Non-Controlling Interest	(395)	(352)	(414)	(747)	(980)	(1,689)	
Paid-up Equity Share Capital (Face Value - INR 10/- per share)	6,689	6,689	6,689	6,689	6,689	6,689	
Other Equity excluding Revaluation Reserves as per the audited balance sheet						(11,840)	
Loss Per Share (of INR 10/- each)	Not Annualised	Not Annualised	Not Annualised	Not Annualised	Not Annualised		
Basic and Diluted	(0.58)	(0.53)	(0.62)	(1.12)	(1.46)	(2.54)	

Note: The Above is an extract of the detailed format of quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financials Results are available on the Stock Exchanges' websites and Company's website:

- www.nseindia.com
- www.bseindia.com
- www.nextmediaworks.com

Notes:

- The above un-audited consolidated financial results for the three months and six months ended September 30, 2022 were reviewed and recommended by the Audit Committee and were approved by the Board of Directors at their respective meetings held on November 01, 2022. The Statutory Auditors of the Company have conducted "Limited Review" of these results in terms of Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, "SEBI (LODR)" as amended and have issued an unmodified review opinion.
- The consolidated financial results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ("Ind-AS") prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules as amended from time to time.
- Additional Information on Standalone financial results is as follows:-**

Particulars	Three months ended			Six months ended			Year ended
	September 30, 2022	June 30, 2022	September 30, 2021	September 30, 2022	September 30, 2021	March 31, 2022	
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
Revenue from operations	-	-	-	-	-	-	
Loss before tax	(69)	(64)	(60)	(133)	(126)	(252)	
Loss after tax	(69)	(64)	(60)	(133)	(126)	(252)	
Total Comprehensive Income / (Loss)	(69)	(64)	(60)	(133)	(126)	(252)	

For and on behalf of the Board of Directors
 Praveen Someshwar
 Chairman
 DIN: 01802656

Place: New Delhi
 Date: November 01, 2022

Mint Top of the Morning Newsletter

- The top business, economic and political news of the day
- Delivered to your inbox every morning

To subscribe, scan this code or login:
livemint.com/newsletters

महापालिकेला चुना लावून सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर नेटवर्क बूस्टर

पुनर्विधी
भाईंदर
मोरा भाईंदर शहरातील रस्त्यावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर महापालिकेचे दिशाभूल करत अनधिकृतपणे मोबाईल मनोऱ्याला पर्याय म्हणून नेटवर्क बूस्टर लावण्यात आले आहेत. अशा प्रकारे महापालिकेला चुना लावल्याने वेळोवेळी प्रवाशांचे कावाईला सूचना केली आहे. मोरा भाईंदर शहरात रस्त्यावरील खांब्यांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा उभारण्यात आले आहेत. यातील ४४ खांब्यांवर नेटवर्क बूस्टर उभारण्यात आले असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले त्यामुळे पालिका अधिकार्यांनी या संदर्भात अधिक माहिती घेतली असता हे सर्व नेटवर्क बूस्टर अनधिकृतपणे लावले असल्याचे स्पष्टकीस आले. त्या कंपन्या हे बूस्टर लावले आहेत त्यांचे काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची उभारणी केली आहे. शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्या आणि नेटवर्क बूस्टर उभारण्याची संख्या



कंपनीला पालिकेने संपूर्ण प्रकल्प अडवला आणि त्याच होणाऱ्या अडवलेले पुरे पत्रांवर सांगण्यास सांगितले होते. याचा ग्राहकदात घेत त्या कंपनीने पोलिस विभागाकडून परस्पर परवानगी घेत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची उभारणी करून त्यावर नेटवर्क बूस्टरची उभारणी केली आहे. प्रामुख्याने हे मोबाईल

पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते 'समग्र रायगड' कॉफी टेबल ई-बुकचे उद्घाटन

■ **अतिवाग**
राष्ट्राचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र करणकर यांच्या संकेतस्थळात साकारलेल्या 'समग्र रायगड' या कॉफी टेबल ई-बुकचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अतिथीपदावर रायगड-अतिवाग येथे संपन्न बुकचे आभार मानून हे कॉफी टेबल बुक नागाकारिता https://raigad.gov.in/samagraigaad/ येथे नि:मुद्रण उपलब्ध करून देण्यात आले आहे.

यावेळी आमदार भरत गोपावले, महेंद्र थोरवे, महेंद्र दाडवी, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र करणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय पाटील, पोलिस अधीक्षक सोमनाथ घोगे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, अपर पोलिस अधीक्षक असुल बंडे व जिल्हा प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. हे कॉफी टेबल बुक तयार करण्यासाठी जिल्हा निरोजन अधिकारी जयसिंग मेहेरे, रायगड जिल्हा माहिती अधिकारी मनोज

शिवाजी साणप व मीडिया आर अॅंड डी चे श्री. दिलीप कळडी यांचे विशेष सहकार्य लाभले असून कॉफी टेबल बुकचे ई-फ्लायिंग बुक तयार करण्याकरिता रायगड व विज्ञान केंद्राचे वरिष्ठ तंत्रिक संचालक श्री. चिंता मणि मिश्रा, अपर जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी मिलेश लांगे, संपादक अभिजाता श्रीकांत नावडे, प्रतिष्ठे भोर व योगेश कराड यांनी विशेष परिश्रम योजदान दिले आहे. जिल्हातील प्राचीन लेणी, गड

किल्ले, समुद्रकिनारे, वॉटर स्पोर्ट्स, धरणे, बंदरे, धबधबे-नरीत्यांचे, उभारण्या, पुर्तिहासिक-धार्मिक स्थळे अशा पर्यटन स्थळांसोबत उद्योग-काराणे, स्वामिनीच्या सक्षमतेकनणासाठी नावित्याची योजना, पर्यटकांसाठी मार्गदर्शक मिश्रा, अपर जिल्हा माहितीचे संकलन असलेल्या जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र करणकर यांच्या संकेतस्थळात साकारलेल्या 'समग्र रायगड - पर्यटन, पर्यावरण, सामाजिक' या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन नुकतेच मुख्यमंत्री

ना.श्री.प्रकाश शिंदे व उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, संचालक बाळाकाम मंत्री रवींद्र गवगण, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आरोग्य मंत्री डॉ.यानाजी सावंत तसेच राज्याचे मुख्य सचिव मनुभाकर शिवास्तव, रायगड जिल्हाधिकारी तथा प्रभारी कोणार्थ विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र विशेषकर यांच्या उपस्थितीत मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे संपन्न झाले होते.

आर्थर रोड येथील स्वामींच्या मठात विद्यार्थी गुणवत्ता उत्साहात संपन्न



रायगडतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर आयुक्तिक पद्धतीचे नेटवर्क बूस्टर लावण्यात आले असल्याचे निदर्शनास आले आहे. या विभागात कायदेशीर प्रक्रिया राबवून लवकरच कटोर कारवाई केली जाईल.

वसई विकास सहकारी बँकेचे सीईओ दिलिप संत यांचा सेवानिवृत्ती समारंभ संपन्न

■ **वसई**
वसई तालुक्यातील अग्रगण्य बँक व वाढवळ समाजाच्या अधिष्ठ असलेल्या वसई विकास सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश शताम संत यांचा सेवानिवृत्तीचा समारंभ नुकताच बँकेच्या मुख्य कार्यालयात संपन्न झाला. दिलिप संत यांनी १६ वर्षांची कारकीर्द पूर्ण केली. त्या काळातील बँकेला प्रगतीपावारे

ने. बँक नावाखाला येण्यात त्यांचा त्याकाळी सहाय्यक वाटा आहे. मुंबई, नाशिक, औरंगाबाद, ठाणे अशा जवळ-जवळ १५ शाखांच्या बँकेच्या व्यवसाय प्रसिद्धीसाठी संचालक मंडळाच्या सहकार्यांनी त्यांनी उपडल्या. २००८ पासून आजतागायत कर्मचारी वेवनावाड करून त्यांनी कर्मचारीवृत्तास सहाकार्य केले. त्यांच्याकडून कामाची शिस्त ही लावून घेतली. कार्यक्रम यामुळे कार्यासाठी भरत येम, सागर मेरी, सुदंकर नाचरे, जयसिंग परच, संतोष रेवडेकर, जयदीप सावंत, आमरेंद्र बंडेकरी देवात. त्यांनी माझ्या विचारांना

प्रोत्साहन दिले तसे तर बँक पध्दती या शिखारावर पोचलेली होती. माध्यमस्तरातील जिल्हा शिक्षणसमुळे ते शक्य झाले. अशा शब्दात त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी केल्याच्या कार्याचा कृतज्ञता सोबत म्हणून या संत सेवानिवृत्ती समारंभात आयोजित केला होता. समारंभात सार्वजनिक गणित्वन आला. या कार्यक्रमासाठी त्यांच्या या काळीज्यासाठी संयोजक, प्रवक्ता संदीप पंडित, सारवल बँकेचे नवन संतोष श्रेय, खातेदार, सहाय्यक आणि आजी-माजी संचालक वगैरे देवात. त्यांनी माझ्या विचारांना



वसई तालुक्यातील अग्रगण्य बँक व वाढवळ समाजाच्या अधिष्ठ असलेल्या वसई विकास सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश शताम संत यांचा सेवानिवृत्तीचा समारंभ नुकताच बँकेच्या मुख्य कार्यालयात संपन्न झाला.

अंदाजम निकोबा बेटावर न्यूसी मान्यताप्राप्त कामगार संघटना

■ **मुंबई**
अंदाजम आणि निकोबा बेटांचे धोरणामुळे महत्त्वपूर्ण संज्ञका जाणतो. भारत सरकारने नेहमीच अंदाजम आणि निकोबा बेटावर विशेष लक्ष दिले आहे. कारण ही बेटे सांगलीच्या उपसागरात दक्षिण पूर्व आशियाच्या आग्नी बळक आहेत. पुराठा साखळी टिकवून ठेवण्यासाठी सागरी वाहतूक ही अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते आणि त्यानिमित्त बेटावरील रहिवाशांची ती एक जीवनरेखा आहे. प्रवासी आणि इतर सरकारी आणि खाजगी मालवाहतूक करणाऱ्या हहाजांवर सर्व काही अवलंबून आहेत. अंदाजम आणि निकोबा बेटावरील हहाजांवरचे नाविक स्थानिक आहेत. नौगत्त नियुक्त ऑफ सीईएस ऑफ इंडिया (न्यूसी)च्या वेतन कारामुळे

आणि त्यांच्या कल्याणकारी उपक्रमांमुळे अंदाजम आणि निकोबा बेटांमधील आमच्या सर्व नाविकांना आणि त्यांच्या कुटुंबांना संरक्षण आणि फायदा झाला आहे. असे न्यूसिचे सरचिटणीस व खाजिदार मिलिंद कांडगावकर यांनी सांगितले. २८ ऑक्टोबर २०२२ रोजी नॅशनल युनियन ऑफ सीईएस ऑफ इंडिया (न्यूसी)च्या वेतन कारामुळे अंदाजम आणि निकोबा बेटावरील स्थानिक खेळाची व कुटुंबांच्या बऱ्यासाठी लक्ष्मण पुराधार यांनी आणखी पाच वर्षांसाठी "बहुमताने मान्यताप्राप्त युनियन" म्हणून घोषित केली आहे. अनेक वर्षांनी नाविकांचे न्यूसीशी असलेल्या समप्रश्नां आणि शिक्षासामुळे हे सर्व प्रश्न झाले आहे. न्यूसीला यापूर्वी ५ वर्षांसाठी बहुमत देण्यात आले होते. धर्मेत आणि



दुर्दमिध्याने २००८ ते २०१८ चा कालावधीसाठी प्रलंबित असलेला सुधारित वेतन करार लागू केला होता. पोर्ट बलेअरची न्यूसी शाखा ही मुख्य कार्यालयाच्या समन्यायेने सर्व प्रकारची मदत करत आहे. न्यूसी ही महत्त्वाच्या क्षेत्रातील जहाजांवर सेवा करणाऱ्या नाविकांच्या हक्कासाठी लढत आहे. न्यूसी आता अंदाजम आणि निकोबा बेटावरील स्थानिक खेळाची व कुटुंबांच्या बऱ्यासाठी लक्ष्मण पुराधार यांनी आणखी पाच वर्षांसाठी "बहुमताने मान्यताप्राप्त युनियन" म्हणून घोषित केली आहे. अनेक वर्षांनी नाविकांचे न्यूसीशी असलेल्या समप्रश्नां आणि शिक्षासामुळे हे सर्व प्रश्न झाले आहे. न्यूसीला यापूर्वी ५ वर्षांसाठी बहुमत देण्यात आले होते. धर्मेत आणि

■ **मुंबई**
चिंचवडी पश्चिम येथील आर्य रोडच्या श्री स्वामी समर्थ कट्टा परिसरात उभारण्यात आलेल्या १०वी, १२वी व पदवीधर वर्गातील विद्यार्थ्यांच्या भव्य संस्कार स्वामींच्या मठात संपन्न झाला. यावेळी उपस्थित राहिलेले अग्र्यक्ष, बाळशंकर, सचिवा, राजेंद्र चव्हाण, कोणार्थपुष्प, रिश्तेरेंद्रवेडेकर, सह गणारा गायबवाड, लाडोजी परच, रवींद्र आंबेकर, गजानन रेवडेकर, दामनं महाजन व जयदीप सावंत उपस्थित होते. गुणवत्ता विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यतेच्या हस्ते भेट वस्तू देऊन

गुणवत्ता करणाऱ्या आला. दामनं महाजन, गजानन रेवडेकर व बाळ पंडित यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सोहळ्याचे सूत्रसंचालन- भास्कर साळुंके व प्रस्तावना- राजेंद्र रेवडेकर यांनी केली. आभार वृद्ध रेवडेकर यांनी मानले. स्वामींच्या मठात विद्यार्थी-पालक व स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यामुळे कार्यासाठी भरत येम, सागर मेरी, सुदंकर नाचरे, जयसिंग परच, संतोष रेवडेकर, जयदीप सावंत, आमरेंद्र बंडेकरी देवात. त्यांनी माझ्या विचारांना

गुणवत्ता करणाऱ्या आला. दामनं महाजन, गजानन रेवडेकर व बाळ पंडित यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सोहळ्याचे सूत्रसंचालन- भास्कर साळुंके व प्रस्तावना- राजेंद्र रेवडेकर यांनी केली. आभार वृद्ध रेवडेकर यांनी मानले. स्वामींच्या मठात विद्यार्थी-पालक व स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यामुळे कार्यासाठी भरत येम, सागर मेरी, सुदंकर नाचरे, जयसिंग परच, संतोष रेवडेकर, जयदीप सावंत, आमरेंद्र बंडेकरी देवात. त्यांनी माझ्या विचारांना

गुणवत्ता करणाऱ्या आला. दामनं महाजन, गजानन रेवडेकर व बाळ पंडित यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सोहळ्याचे सूत्रसंचालन- भास्कर साळुंके व प्रस्तावना- राजेंद्र रेवडेकर यांनी केली. आभार वृद्ध रेवडेकर यांनी मानले. स्वामींच्या मठात विद्यार्थी-पालक व स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यामुळे कार्यासाठी भरत येम, सागर मेरी, सुदंकर नाचरे, जयसिंग परच, संतोष रेवडेकर, जयदीप सावंत, आमरेंद्र बंडेकरी देवात. त्यांनी माझ्या विचारांना

वन्यजीवांमधील आजाराचे जागतिक दर्जाचे संशोधन नागपूरमध्ये व्हावे - वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

■ **नागपूर**
जागमध्मे मोठ्या प्रमाणात प्राण्यांमध्मे ज्वराने आजार वाढत आहे. कोविड साखळा आजारांने त्याची दृश्य भयानकता जागला दाखवली आहे त्यामुळे वेळीच प्रतियेध करण्यासाठी जागतिक दर्जाचे या संदर्भातील संशोधन नागपूरत व्हावे, अशा सुचनेला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे दिल्या.

केंद्रात होत असलेले हे संशोधन महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. वन्य जीवांपासून माणसांमध्मे येणाऱ्या आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

या संशोधन केंद्राच्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी वेतून दिले, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी भंडारा-मोदीयाचे खासदार सुनील मेंडे, माफसुचे कुलगुरू डॉ. आशिष कुलगुरू, वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक डॉ. अरुण, उपाध्ये, प्रकल्पार्थी सरलागार डॉ. अरुण कुमार रावत, वनविकास महाभंडार यांचे व्यवस्थापकीय संचालक विजय मूख, मुख्य वन संरक्षक बापू एल पी राव, आर्टीजी यावेळी उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी त्यांच्या या काळीज्यासाठी संयोजक, प्रवक्ता संदीप पंडित, सारवल बँकेचे नवन संतोष श्रेय, खातेदार, सहाय्यक आणि आजी-माजी संचालक वगैरे देवात. त्यांनी माझ्या विचारांना

दिव्यातील आदर्श महिला मंडळ व भाजप आयोजित किल्ले बांधणी स्पर्धेचे पारितोषिक वितरण उत्साहात

■ **ठाणे**
भाजप दिवा शहर ओ. बी. सी मोर्चा अध्यक्ष श्री रोमण प्रकाश भगत व आदर्श महिला मंडळ अध्यक्ष श्री.सत्या रोशन भागत यांच्या सहभागाने दिवावती निमित्त भव्य किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन केले होते. किल्ले परीक्षण करतवेळी प्रत्येक दिवा शहरात महाराष्ट्राचे वैभव निरखून शिवरव्यांचे गडकोट अमलमत्त्यासारे वाटले, अनेक कलाकारांनी उद्कृष्ट अशा गड किल्ल्यांच्या ऊर्भूभ प्रतिकृती साकारल्या होत्या. सर्व कलाकारांचे, बाता कलाकारांचे मनुष्यक आभार, प्रशिक्षक म्हणून समीर चव्हाण, पुराक्ष पाटील, जयदीप भोईर, राजेंद्र अश्री, हुस्न खेडकर, गणेश वावरा यांनी उपस्थिती दर्शविली. 'श्रीमन् भगत, सत्या भागत यांच्याशी संपन्न संघर्षात माहिती घेतली असता' म्हणून मंडळाने, तसेच लोकाना शिवाराच्या इतिहास, उत्पन्न आठवावत तसेच निधी त्यांच्या विचाराने घडवली या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन केले असे त्यांनी मुद्दम केलं. अनेक मान्यवरांच्या उपस्थिती



व कलाकारांच्या उपस्थितीत युवा मोर्चा अध्यक्ष सचिन भोईर आयोजित अजिंक्यवारा दशावतार परीणात किल्लेच्या कार्यक्रमाच्या मंडळाला किल्ले स्पर्धेतील कलाकारांनी रोख रक्कम व समान निवृद्ध देऊन हजारी लोकांच्या समोर समान करणाऱ्या आला. 'प्रथम क्रमांक ममाज बॉईड(पनाहळा) बी आर नर, द्वितीय क्रमांक शिवा राधा प्रतिभा(नानावड)अशेंकर नर. तृतीय क्रमांक अचानक मिम मंडळ(खोर्दि किल्ला) सावे गण, चतुर्थ क्रमांक तिसाई कृपा व मंडळ (लोहाड) गणेश पाठ, पाचवा क्रमांक हिंदवी कुलावतास प्रतिभा(प्रतापगड)

शोलक नगर' यांना देण्यात आले तसेच स्पर्धेतील २० मंडळाना उत्तेजनपूर्व म्हणून समाननिवृद्ध देऊन गौरवण्यात आले. प्रमुख उपस्थिती म्हणून ठाणे जिल्हा अध्यक्ष आमदार म्हणून राजेंद्र अश्री उपस्थित होते. प्रभारी गणेश वावरा यांनी उपस्थिती दर्शविली. 'श्रीमन् भगत, सत्या भागत यांच्याशी संपन्न संघर्षात माहिती घेतली असता' म्हणून मंडळाने, तसेच लोकाना शिवाराच्या इतिहास, उत्पन्न आठवावत तसेच निधी त्यांच्या विचाराने घडवली या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन केले असे त्यांनी मुद्दम केलं. अनेक मान्यवरांच्या उपस्थिती

शोलक नगर' यांना देण्यात आले तसेच स्पर्धेतील २० मंडळाना उत्तेजनपूर्व म्हणून समाननिवृद्ध देऊन गौरवण्यात आले. प्रमुख उपस्थिती म्हणून ठाणे जिल्हा अध्यक्ष आमदार म्हणून राजेंद्र अश्री उपस्थित होते. प्रभारी गणेश वावरा यांनी उपस्थिती दर्शविली. 'श्रीमन् भगत, सत्या भागत यांच्याशी संपन्न संघर्षात माहिती घेतली असता' म्हणून मंडळाने, तसेच लोकाना शिवाराच्या इतिहास, उत्पन्न आठवावत तसेच निधी त्यांच्या विचाराने घडवली या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन केले असे त्यांनी मुद्दम केलं. अनेक मान्यवरांच्या उपस्थिती

शोलक नगर' यांना देण्यात आले तसेच स्पर्धेतील २० मंडळाना उत्तेजनपूर्व म्हणून समाननिवृद्ध देऊन गौरवण्यात आले. प्रमुख उपस्थिती म्हणून ठाणे जिल्हा अध्यक्ष आमदार म्हणून राजेंद्र अश्री उपस्थित होते. प्रभारी गणेश वावरा यांनी उपस्थिती दर्शविली. 'श्रीमन् भगत, सत्या भागत यांच्याशी संपन्न संघर्षात माहिती घेतली असता' म्हणून मंडळाने, तसेच लोकाना शिवाराच्या इतिहास, उत्पन्न आठवावत तसेच निधी त्यांच्या विचाराने घडवली या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन केले असे त्यांनी मुद्दम केलं. अनेक मान्यवरांच्या उपस्थिती

शोलक नगर' यांना देण्यात आले तसेच स्पर्धेतील २० मंडळाना उत्तेजनपूर्व म्हणून समाननिवृद्ध देऊन गौरवण्यात आले. प्रमुख उपस्थिती म्हणून ठाणे जिल्हा अध्यक्ष आमदार म्हणून राजेंद्र अश्री उपस्थित होते. प्रभारी गणेश वावरा यांनी उपस्थिती दर्शविली. 'श्रीमन् भगत, सत्या भागत यांच्याशी संपन्न संघर्षात माहिती घेतली असता' म्हणून मंडळाने, तसेच लोकाना शिवाराच्या इतिहास, उत्पन्न आठवावत तसेच निधी त्यांच्या विचाराने घडवली या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन केले असे त्यांनी मुद्दम केलं. अनेक मान्यवरांच्या उपस्थिती